

विधानसभेतून आपचे २१ आमदार निलंबित

■ वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. २५ : मंगळवारी दिल्ली विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी, दारू धोरणावरील कॅगचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हा अहवाल सभागृहात सादर केला. एलजी व्हीके सक्सेना म्हणाले की, मागील सरकारने हा अहवाल होल्डवर ठेवला होता. ते सभागृहात मांडण्यात आले नाही. त्यांनी उघडपणे संविधानाचे उल्लंघन केले. मुख्यमंत्री भवनात भगतसिंग आणि अंबेडकरांच्या छायाचित्रांच्या मुद्र्यावरून विरोधी पक्ष 'आप'ने सभागृहात गोंधळ घातला. नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना भाषण देत असताना आपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. यानंतर, विरोधी पक्षनेत्या आतिश्रीसह २१ आप आमदारांना निलंबित करण्यात आले.

अवागलेख खरीखरी.. सोमय्या गप्प का ?

सातत्याने अखंड पोलखोल करणारे, प्रचंड खोलात जाऊन शोध घेणारे भारतीय जनता पक्षाचे मा. खासदार किरीट सोमय्या यांच्यासाठी अनेक महिन्यांपासून कितीतरी खासदारे बंद झालेली आहेत. किरीट सोमय्या यांची किरीटगिरी ऐकायची सवय झालेल्या महाराष्ट्रातील आणि विशेषतः त्यांच्या मुंबईतील कित्येक किरीट प्रेमींसाठी सध्या दुःख सागरात बुडण्यासारखी गोष्ट आहे. सोमय्या यांची लीला अपरंपार आहे. त्यांचे प्रताप कोणाला माहित नाहीत. गंमत अशी आहे की, या किरीट भाऊंनी ज्यांच्या ज्यांच्यावर अनंत आरोप केले. त्यांपैकी बहुतेक जण भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीन मध्ये आल्याबरोबर शुभ्र धवलाकित झालेले आहेत. दोन-चार नावे जरी आपण आठवली. तरी किरीट दादांच्या आरोपानंतर तेरी भी चूप आणि मेरी भी चूप, असा प्रकार उघडपणे सुरू आहे. वाशिमच्या अत्यंत लोकप्रिय खासदार भावना गवळी यांच्या भावना दुखावण्यासाठी सर्व किरीट प्रेमींचे लाडके किरीट भाऊ अनेक वेळा वाशिमला गेले. त्यांनी भावनाताई ? यांच्यावर उघड उघड अनेक आरोप केले. पण आता भावनाताई तिकडून इकडे आलेल्या आहेत आणि त्यांच्यावरील बालंट दूर झालेले आहे. शिवसेनेचे आणि किरीट भाऊंचे सख्खे वैर आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष जेव्हा एकसाथ होते. तेव्हाही किरीट सोमय्या अय्या-अय्या, इश्श-इश्श न करता शिवसेनेवर आपल्या भात्यातून जहरी बाण फेकतच होते. मात्र आता महाराष्ट्राला आणि विशेष करून मुंबईला किरीट सोमय्या यांच्या मौनानुळे कसेसेच वाटत आहे. आपले एक मित्र आज आम्हाला म्हणाले की, आपले किरीटभाऊ सध्या बोलत नसल्यामुळे मला तरी कसेसेच वाटते. 'दिले सर्व काही, तरीही बोलत का नाही' असा प्रश्न आमच्या त्या मित्रास पडलेला आहे. मध्यंतरी किरीट भाऊ आपल्या पक्षावर नाराज होते. पक्षाने त्यांना दिलेले वजनदार पद त्यांनी नाकारले. त्यापूर्वी त्यांच्यावर सोदाहरण बरेच आरोप करण्यात आले होते. त्याचा उल्लेख इथे करण्याची गरज नाही. कारण ते सर्वज्ञात आहेत. आरोप खरे किंवा खोटे असो. आरोप हे आरोपच असतात. आरोपाचे वारंवार उच्चारण केले तर कधी आरोपी फसतात. तर कधी कधी आरोप करणारेही फसतात. किरीट सोमय्या यांच्या प्रकरणात आरोपांमुळे कोण कोण फसले आणि कोण कोण हसले. हे ज्याअर्थी जाहीर झालेले नाही. त्याअर्थी भविष्यातही तसे काही होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत किरीट भाऊंना मौन पाळवे असे वाटत असेल. कारण मौनम् सर्वार्थ साधनम् म्हणजेच आपण बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून आरोप करावेत आणि आपल्या बड्या बड्या पुढाऱ्यांनी आरोपांकडे लक्ष न देता समारोप करावा. आता हे असे आणखी किती काळ खपवून घ्यायचे. किरीट सोमय्या यांच्यासारख्या नीतिमान आणि सत्शील माणसाला यामुळे किती किती वेदना, त्यांच्या काळजाला किती किती घातना होत असतील. हे किरीट सोमय्या यांच्या कुटुंबीयांनाच विचारले पाहिजे. इतक्या लोकांवर केलेल्या आरोपांची जंत्री यांच्या डायरीत असेलच. ज्यांच्यावर आरोप केले. ते तो-त्यात मिरवत आहेत आणि आपल्या किरीटजींच्या आरोपाची कामदपत्रे संडासांच्या मोन्यात वाहून जात आहेत. अशा प्रकारे आपल्या आरोपांचा बोऱ्या वाजल्यावर कोणालाही निराशा येऊ शकते. पण किरीट सोमय्या यांच्या चेहऱ्यावरचे तेज अजूनही कायम आहे. म्हणजेच त्यांना निराशा आलेली नाही. खरे तर सोमय्या यांच्यासारख्या राजकारणातील सत्पुरुषाला त्यांच्या पक्षाने त्यांना शोभेल अशी कामगिरी द्यावी. अशी आमची खास विनंती आहे. ते माजी खासदार असल्याने महाराष्ट्रातील अनेक माजी लोकांना त्यांनी आपल्या शिंगावर घेतले. कारण त्यांना खास अधिकार होते, असे त्यांचे म्हणणे आहे. किरीट सोमय्या यांच्या एकूण खेडून खेडून काढलेल्या प्रकरणांच्या बाबत त्यांच्या पक्षाने एक काळी पत्रिका काढवी काढली पाहिजे. (कारण त्याला श्वेतपत्रिका म्हणणे योग्य होणार नाही.) तसेच किरीट भाऊंच्या शौर्याबद्दल त्यांच्या गुणांची कदर केली पाहिजे. स्वयंश्रेष्ठित, अनीती निर्दालक, नीती पालक, नित्य जनता सेवक आणि एकेकाळच्या सर्व दूरचित्रवाणी वाहिनी चालक असलेल्या किरीट सोमय्या यांची आठवण मुंबईकर व महाराष्ट्राच्या मनात ताजी राहावी, म्हणून आम्ही हा सारा खटाटोप केलेला आहे. यानिमित्ताने तरी किरीट दादांचे स्मरण झाले. हा आमच्यासाठी मनोरंजक सुयोग आहे. सोमय्या गप्प का ? या प्रश्नाचे उत्तर आमच्या वरील विवेचनात आलेले आहे.

Atul Mishra
nagpurpost@gmail.com
Mob. No. 9922970023

आधारसामग्री डाटा धोरणास राज्य सरकारची मान्यता

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र राज्य आधारसामग्री डाटा धोरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी राज्य डाटा प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. याबरोबरच बीड जिल्ह्यातील परळी येथे नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याच बरोबर 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय; अशा 332 गावठाणांसाठी 599.75 कोटी रुपयांच्या तरतुदीस राज्य सरकारच्या वतीने मंत्रिमंडळाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील

नागपुर, अकोला, अमरावती, खामगांव, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, वाशीम, भंडारा, गोंदिया, मुंबई, पालघर (ठाणे), नाशिक आणि चंद्रपूर महासागर

महासागर

www.dainikmahasagar.in / Epaper: www.epaper.dainikmahasagar.in nagpurpost@gmail.com / mahasagarngp@gmail.com

विधिमंडळ समित्या जाहीर

सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी राहुल कुल ■ संतोष दानवे : पंचायत राज समिती ■ रवी राणा : आश्वासन समिती

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात महाराष्ट्र विधिमंडळाच्या २०२४-२५ या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्यांची नियुक्ती मुख्यमंत्री समितीच्या अध्यक्ष पदावर रवी राणा फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप विधिमंडळ मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांच्या संमतीने

करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयानुसार, सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदावर पुण्यातील दौंड मतदारसंघाचे भाजपचे नेते राहुल कुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदावर रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांची वर्णी लागली आहे. आश्वासन अध्यक्ष पदावर सचिन कल्याणशेट्टी हे यांची, तर अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष पदी नारायण कुचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुसूचित जमाती कल्याण समितीवर

राजेश पाडवी, तर महिला हक्क व कल्याण समितीवर मोनिका राजळे या अध्यक्ष राहतील. इतर मागासवर्गीय कल्याण समितीवर किसन कथोरे, मराठी भाषा समिती पदावर अतुल भातखळकर, विशेष हक्क समितीवर राम कदम, धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समितीवर श्रीमती नमिता मुंदडा, आणि आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्ष पदावर सचिन कल्याणशेट्टी हे अध्यक्ष म्हणून कारभार पाहणार आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोट्यातील समित्यांचे वाटप अद्याप

झाले नाही. विधानसभा अध्यक्षांनी विविध समित्यांच्या संदर्भात नव्या नियुक्त्या सर्व पक्षीयांकडून होत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. तर मंत्रिपद हुकलेल्या भाजप आमदारांचे समितीच्या मार्फत राजकीय पुनर्वसन केले जाणार आहे. तसेच या समित्यांचे वाटप महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार होणार असल्याचे बोलले जात आहे. विधिमंडळाच्या एकूण २९ समित्या असतात, त्यातील भाजपच्या वाट्याला ११ समित्या आल्या असून, शिंदे व अजित पवार गटाला काही समित्या मिळतील.



मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाची उडी

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २५ : मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून या तरुणाने उडी मारली. सुदैवाने सुरक्षा जाळीत अडकल्याने मोठा अर्थर ठळला असून या तरुणाचा जीव वाचला आहे. या वेळी पोलिसांनी जाळीवर जात तरुणाला धरून सुखरूप बाहेर काढले असल्याचे दिसते. या तरुणाचे मंत्रालयातील महसूल विभागात काम होते. जागेच्या संदर्भात आपल्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप या तरुणाचे केला आहे. मात्र आपले काम होत नसल्याचे लक्षात आल्यावर इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देत मंत्रालयातील चौथ्या मजल्यावरून त्याने थेट

उडी मारली. मात्र जाळीवर अडकल्याने त्याचा जीव वाचला असून त्याला पोलिसांनी तातडीने मदत करत सुखरूप बाहेर काढले. या तरुणाचे अद्याप नाव समजू शकले नाही. दरम्यान, पोलिसांनी पत्रकारांना या तरुणाशी संवाद साधण्यापासून देखील रोखल्याचे समोर आले आहे. यावर संतप्त पत्रकारांनी मंत्रालय पोलिस उपायुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत असतो मात्र आम्हाला धक्काबुक्की केली जाते, असा आरोप यावेळी संतप्त पत्रकारांनी केला आहे. तसेच पोलिस माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार. यावेळी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपली व्यथा सांगितली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस रान पेटवणार

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. २५ : भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी राज्यभर आंदोलन करणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील विकास कामे व जनतेची कामे ठप्प पडली आहेत, त्याविरोधात ४

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यभर आंदोलन



प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मार्च रोजी बीड जिल्ह्यात सद्भावना पदयात्रा काढण्यात येत आहे, त्यासंदर्भात तसेच पक्ष संघटना बळकट करण्यावरही

बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला सहप्रभारी बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. ८ व ९

तेलंगणातील बोगदा अपघात

७२ तासानंतरही हात रिकामेच



झालेला नाही. यानंतर, हे काम आता १२उंदीर खाण कामगारांना (उंदरांसारखे खाणी खोदणारे मजूर) देण्यात आले आहे. त्यांनीच २०२३ मध्ये उत्तराखंडमधील सिलकयारा बोगद्यात अडकलेल्या ४१

कामगारांना सुखरूप वाचवले होते. सोमवारी दुपारी ६ उंदीर खाण कामगारांची टीम आली आहे. उर्वरित ६ जणांची टीम बुधवारी पोहोचेल. सध्या ही टीम फक्त आत जाऊन परिस्थितीचा आढावा घेईल.

आणि एसडीआरएफसोबत रॅट झाल्यानंतर बचावकार्य सुरू होईल. पाण्यामुळे बचाव कार्यात जास्त वेळ लागू शकतो, असे अधिकारी सांगत आहेत.

आज महाशिवरात्री सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा

महागाई भत्यात 3 टक्क्यांची वाढ

राज्य सरकारचा मोठा निर्णय

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. २५ : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक खुशखबरच मानली जात आहे. यानुसार महागाई भत्त्याचा दर ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने २५ फेब्रुवारी रोजी एक शासन निर्णय जारी केला असून, या निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात १ जुलै २०२४ पासून सुधारण करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार महागाई भत्त्याचा दर ५० टक्क्यांवरून ५३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा वाढीव महागाई भत्ता १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयानुसार हा वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात दिला जाणार आहे. अर्थात १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या सात महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२५ च्या वेतनात थकबाकी म्हणून दिला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मागणीला अखेर यश आले असल्याचे दिसत आहे. सध्याची महागाई पाहता सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. शासनाच्या या निर्णयावर सरकारी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील एकूण १७ लाख शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीची सुरुवात करण्यात आली असून फेब्रुवारीच्या वेतनात कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देण्यात येणार आहे.



स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणी पुढे ढकलली


■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. २५ : चार वर्षांपासून रखडल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणी आजही होऊ शकली नाही. आज हे प्रकरण २९ व्या क्रमांकावर होते, पण कोर्ट क्रमांक ३ मध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंतच कामकाज होणार होते. ८ व्या क्रमांकापर्यंतची प्रकरणे कोर्टाने ऐकली. त्यानंतर कामकाज संपताना याचिकाकर्त्यांचे वकील आणि सरकारच्या वतीने सॉलिडिटर जनरल तुषार मेहता यांनी ४ मार्च ही तारीख मागितली. कोर्टाने त्यावर विचार करू असे म्हटले. आता पावसाळ्याआधी एप्रिल आणि मे महिन्याची डेडलाईन जवळ येत असताना ४ मार्चला तरी काही ठोस होते का? यावर निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. तशी मोचेबांधणी विविध पक्षांकडून सुरू झाली आहे. मात्र मात्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. २५ जानेवारी २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली होती. मात्र त्यावेळीही सुनावणी पुढे ढकलत २५ फेब्रुवारी तारीख देण्यात आली. त्यानंतर आजही सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी झाली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. तर ओबीसी आरक्षण असो किंवा नसो मात्र निवडणुका व्हायला, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहे. या प्रकरणात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे भवितव्य अंधांतरी आहे. निवडणुकीच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयासोमर हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी चार-चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही. देशात लोकसभा निवडणूक पार पडली. त्यापाठोपाठ राज्यातही विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील, यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे.

एसटीच्या जाहिरातीवर शासनाचे अतिक्रमण

१४० जाहिरातींच्या जागा परस्पर केल्या हडप

कर्मचारी संघटनेचे श्रीरंग बरगे यांचा आरोप

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई , दि. २५: एसटीच्या स्थानक व आगाराच्या आवारातील जाहिरातीच्या जागांवर शासनाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची निविदा शासनाने परस्पर काढली असून बळजबरीने एसटीच्या १४० जागा हडप केल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.



एसटीच्या स्थानक परिसर व आवारात वर्षानुवर्षे विविध जाहिराती प्रसिध्द केल्या जात असून त्यांतून काही कोटींचे उत्पन्न महामंडळाला मिळत आहे.या जागा शासनाच्या जाहिरात विभागाने परस्पर हडप केल्या असून त्यावर बळजबरीने अतिक्रमण केले आहे. या जागांवर शासनाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठीची निविदा काढण्यात आली असून प्रक्रियेची निविदा पूर्व बैठक म्हणजेच प्री बीड काल माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने आयोजित केली होती. याला एसटी महामंडळाने पत्र लिहून आक्षेप घेतला असल्याचे समजत असून यापूर्वी पाच वर्षांच्या

करारावर या जाहिरातीच्या जागा भाडे तत्वावर घेणाऱ्या कंपनीने आक्षेप घेतला आहे . करोडोंचे उत्पन्न देणाऱ्या एसटीच्या जाहिरातीच्या जागांवरील शासनाचे अतिक्रमण सहन केले जाणार नाही असेही बरगे यांनी म्हंटले आहे.

मोटर ट्रान्सपोर्ट कायदा १९५० नुसार महामंडळाची स्थापना झाली असून त्यावर राज्य शासनाने व केंद्र शासनाने समान अधिकार आहेत.धोरणात्मक निर्णय

भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाचे नाव चार्जशीट मधून वगळले

महेश गायकवाड गोळीबार प्रकरण

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई , दि. २५ : कल्याण पूर्वचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिस ठाण्यात शिंदे सेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या पुरवणी चार्जशीट मधून आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याचे नाव वगळण्यात आले आहे. वैभव गायकवाड विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वैभव गायकवाड निर्दोष ? पोलिसांचा दावा

गेल्या वर्षभरापूर्वी उल्हास नगर हिल लाईन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमध्ये तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड अद्याप तुंगात असून, त्यांच्यासह काही इतर आरोपींना

संजय राऊतांकडून फडणवीसांचे कौतुक

'फिक्सर'ची नावे टाळल्याबद्दल अभिनंदन

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई , दि. २५ : शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. राज्याच्या हितासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांना आमचा पाठिंबा असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. तर राज्याचे नुकसान टाळल्याबद्दल त्यांनी फडणवीसांचे अभिनंदन देखील केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांनी शिफारस केलेल्या पीए आणि ओएसडीची नियुक्ती करताना फिक्सर आणि चौकशी सुरु असलेल्या अधिकाऱ्यांची नावे वाळली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या याच निर्णयाबद्दल संजय राऊत यांनी फडणवीस यांचे कौतुक केले आहे. इतकेच नाही तर ही सर्व नावे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांकडूनच आलेली होती, असा दावा देखील त्यांनी केला आहे. फडणवीस आणि आता या फिक्सर्सची नावे जाहीर करावी, असे आवाहन देखील त्यांनी दिले आहे. मंत्र्यांचे पीएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांनाच असतो. मंत्री केवळ नावांची शिफारस करत असतात. तो प्रस्ताव आल्यानंतर मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय करतात. हे काही नव्याने होत नाही. यासंबंधी मंत्रिमंडळ बैठकीत देखील मी सांगितले आहे. मंत्र्यांनी हवे ती नावे पाठवावी. मात्र त्या नावांमध्ये ज्यांची नावे फिक्सर

चौकशी सुरु आहे. त्यामुळे कोणीही नाराज झाले तरी अशा प्रकारच्या नावांना मान्यता देणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केला आहे. यावरून राऊत यांनी आता फडणवीसांना पाठिंबा दर्शवला आहे. मुख्यमंत्र्यांकडे ज्या फिक्सर अधिकाऱ्यांची नावे शिंदे यांच्या मंत्र्यांनी दिली होती, त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. ही नावे माझ्याकडे देखील असल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रात गेल्या अडीच ते तीन वर्षांमध्ये घटनाबाह्य सरकार होते. त्या काळात महाराष्ट्रात आर्थिक आराजकता माजली होती. ५०० कोटींचे ढेंड ५००० कोटी पर्यंत वाढण्याचे काम केले गेले. त्यांनी ठेकेदाराकडून वर्क ऑर्डर निघण्याआधी ५०० ते ६०० कोटी रुपये घेऊन ते मोकळे होत गेले. अशा सगळ्या कामांना राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थगिती दिल्याची माहिती आम्हाला समजली असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

राज्य शासनाला संचालक मंडळाच्या परवानगी शिवाय कोणत्याही जागा किंवा भूखंडा बाबतीतले अध्यादेश काढता येत नाहीत. तरीही राज्य शासनाने

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई , दि. २५ : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत एमआयडीसी असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिल्या. रांजणगावची भविष्यातील गरज ओळखून ग्रामपंचायत परिसरात मोठ्या क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, स्वच्छ भारत मिशनमधून निधी देण्यात येईल, त्यासोबत ग्रामपंचायतीच्या वाट्यासह सीएसआर निधी उभारण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या. रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या

महाराजांचे बलिदान न दाखवण्याचा माध्यमांचा दबाव होता

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा खुलासा

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई , दि. २५ : छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमुळे प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी चित्रपटगृहाच्या बाहेर पडत आहे. 'छावा' सिनेमासोबतच अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील शेवटाबाबत काही प्रश्न उपस्थित केले गेले. यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी खुलासा केला आहे. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्याचा माझ्यावर माध्यमांचा दबाव होता, असे अमोल कोल्हे म्हणाले. फॉल्स नरेंद्रिह पसरवण्यात येत आहे, त्याबद्दल मी दबाव शब्द वापरला, असे स्पष्टीकरणही अमोल कोल्हे यांनी दिले आहे. लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या 'छावा' या चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाचा सीन दाखवण्यात आला आहे. मात्र 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत तो सीन दाखवण्यात आला नव्हता. त्यामुळे या मालिकेचा शेवट

प्रसिद्ध करण्यासाठी या पूर्वीच ६० कोटी रुपयांचे कंत्राट पाच वर्षे कालावधी करिता दिले असून दुसऱ्या एका खाजगी संस्थेला एल.सी. डी. व डिजिटल जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी १२ कोटी ५० लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यातून महामंडळाला उत्पन्न मिळत असून शासनाला त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करावयाच्या असल्यास महामंडळाने नियुक्त केलेल्या अधिकृत परवानाधारकाद्वारे केंद्र शासनाने स्वीकृत केलेल्या सवलतीच्या किमान दरात एसटीच्या अधिकृत जाहिरात परवाना धारकाकडून जाहिराती प्रसिद्ध करता येतात व आज पर्यंत अशाच प्रकारे जाहिराती करण्यात आलेल्या आहेत. मात्र शासनाच्या कोणत्याही विभागाला थेट बस स्थानकावर जाहिरात करण्याचे अधिकार नसताना नियम पायदळी तुडवून १४० जागा परस्पर हडप केल्याचेही काढलेल्या निवेदितून निदर्शनास आले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात तातडीने लक्ष घालून निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

योगेश कदमांनी काढले 'मातोश्री'चे रेटकार्ड

गिफ्ट देणाऱ्याला तिकीट ; नीलम गोऱ्हेंचे समर्थन

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई , दि. २५ : राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची पाठराखण करत थेट मातोश्रीवर राबणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जागी गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकिट दिले जात होते, असे ते म्हणालेत. उद्भव ठाकरे यांना एक-दोन्नासिडीज भेट दिल्या की ते पद देतात, असा दावा विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांच्या या विधानाचे समर्थन केले आहे. ते यासंबंधी म्हणाले की, आमच्याकडे मातोश्रीविषयी अनेक पुरावे आहेत. लोकसभा, विधानसभा व पालिका निवडणुकांसाठी मातोश्रीचे वेगवेगळे रेटकार्ड आहेत.

नीलम गोऱ्हेंचे तथ्य डावलता येणार नाही ठाकरे गटात पक्षासाठी राबणाऱ्या निळावन कार्यकर्त्यांच्या जागी गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिले जाते. यामुळे अनेकजण ठाकरेंना सोडून गेले. रामदास कदम,



प्रताप सरनाईक, तानाजी सावंत यांच्यासारख्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना कोणकोणत्या प्रकारचे गिफ्ट मागण्यात आले हे विचारले पाहिजे. कोण गिफ्ट देतो? कसे तिकीट मिळते? विधानसभेचे तिकीट हवे असेल तर त्याचे वेगळे रेटकार्ड आहे. या प्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी सांगितलेले तथ्य डावलता येणार नाही. उद्भव ठाकरे यांची मागील १५ वर्षांपासून राजकारण करण्याची हीच पद्धत आहे. त्याला कंटाळूनच त्यांना अनेकजण सोडून गेले. आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तिकीट देताना केवळ उमेदवार विजयी होणार की नाही? तो शिवसैनिक आहे की नाही? ही एकच गोष्ट पाहिली जाते, असे योगेश कदम म्हणाले.

भारतात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर निश्चितच कारवाई होणार. तुम्हाला एवढा पाकिस्तानचा पुळका असेल तर खुशाल जा. भारतात असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे योगेश कदम यावेळी ठणकावले. नीलम गोऱ्हे यांनी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना उद्भव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचे कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहतात आले आहे की, शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळते ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचे सगळीकडे लक्ष होते. नंतर अवनती होत गेली, असे त्या म्हणाल्या.

मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

तापमान ३८ अंशांपर्यंत जाणार

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई , दि. २५ : हवामान खात्याने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उष्णतेसाठी एल्रो अलर्ट जारी केला आहे. आयएमडीनुसार, मुंबई आणि आसपासच्या भागात मंगळवार आणि बुधवारी उष्णतेची लाट म्हणजेच तीव्र उष्णता जाणवू शकते. तापमान ३७ ते ३८ अंशांपर्यंत जाईल. हे सामान्य पेक्षा ५ अंश सेल्सिअस जास्त आहे. लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४ दिवसांत ११ राज्यांमध्ये उष्णता वाढेल. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव, जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे.दिल्लीतील तापमान सामान्य पेक्षा जास्त आहे.

काल शहराचे कमाल तापमान २७.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य पेक्षा २ अंशांनी जास्त आहे. याशिवाय, कोकण, गोवा आणि किनारी कर्नाटकातील काही भागात २८ फेब्रुवारीपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेची अनधिकृत शाळांविरोधात कडक कारवाई

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण ८१ अनधिकृत शाळांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने या सर्व शाळांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यापैकी ६८ शाळांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे, तर उर्वरित १३ शाळांविरोधात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या अनधिकृत शाळांमध्ये एकूण १४,७७८ , विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच या अनधिकृत शाळांच्या स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये अनेक शाळांची कोणतीही नोंदणी नाही, तर काही शाळा अनधिकृत इमारतींमध्ये आणि काही भाड्याच्या जागेत सुरु असल्याचे आढळून आले. यासंदर्भात उपयुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांनी माहिती देताना सांगितले की, या सर्व अनधिकृत शाळांची यादी स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया ई-निविदा प्रणाली अंतर्गत ई-निविदा प्रसिध्द करणे

ई-निविदा सुचना क्र. ११ (सन २०२४-२५) प्रथम वेळ (मजूर सहकारी संस्था) मजूर सहकारी संस्था यांचेकडून ई-निविदा मागविण्याबाबत.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया या कार्यालया अंतर्गत मजूर कामांचे पत्र बी-१ मध्ये दोन लिफाफा पध्दतीने ई-निविदा महाराष्ट्र शासनाचे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, गोंदिया येथे नोंदणीकृत/वर्गीकरण केलेल्या मजूर सहकारी संस्था यांचेकडून ई-निविदा मागविण्यात येत आहेत. प्रसिध्द कामांची निविदा केवळ ई-निविदा पध्दतीने सादर करावयाची आहे. या निविदेमधिल कामाबाबत अटी व शर्ती ई-संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर निविदा प्रसिध्द दि. २५/२/२५ पासून पाहण्यास उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा परिषद, बांधकाम विभाग गोंदिया चे नोटीस बॉर्डवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याबाबतचे सर्व शुध्दिपत्रके सुध्दा वरिल संकेतस्थळावरच प्रसिध्द करण्यात येतील.

ई-निविदा पध्दतीचा तपशिल

ई-निविदा प्रसिध्दी	दिनांक : २५/२/२५ पासून
ई-निविदा दस्तावेज डाउनलोड प्रारंभ (Start)	दिनांक : २५/०२/२०२५ सकाळी ११.०० वाजेपासून
ई-निविदा दस्तावेज डाउनलोड समाप्त (End)	दिनांक:-०३/०३/२०२५ चे सायं. ५.०० वाजेपर्यंत.
ऑनलाईन निविदा उघडणे. (शक्य झाल्यास)	कार्यकारी अभियंता जि.प. सा.बा. विभाग गोंदिया यांचे कक्षात संबंधित निविदाधारकांचे समक्ष दिनांक:- ०४/०३/२५ कोटी रुपया ५:३० वाजेपासून लिफाफा क्रमांक-१ उघडण्यात येईल. (शक्य झाल्यास)

दिनांक :-

(अतलकुमार मेथ्राम) कार्यकारी अभियंता, जि.प. सा.बा. विभाग, गोंदिया

(जनार्दन ह. खोटेरे) मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया

(डॉ. तानाजी लोखंडे) अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई , दि. २५ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्भव बाळासाहेब ठाकरे) गटाने राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली असून, २ मार्च रोजी ठाण्यातून या दौऱ्याचा प्रारंभ होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात शिवसेनाप्रमुख

बाळासाहेब ठाकरे यांचे कडूर समर्थक आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून होईल. हा दौरा ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, त्याद्वारे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडवण्याचा आणि भाजप-शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सरकारविरोधात हल्लाबोल ठाकरेंच्या शिवसेनेने गेल्या काही महिन्यांत अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील अनेक प्रश्नांवर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला घेण्याची रणनिती या दौऱ्यात आखण्यात येणार आहे.

22 दिवसाच्या बाळाला 65 चटके

अघोरी उपचारानंतर प्रकृती चिंताजनक

मारोती पाटणकर

चूरणी, (दि. 25) -

चिखलदरा तालुक्यातील हतर आरोग्य केंद्राअंतर्गत ग्राम सिमोरी येथे पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला. 22 दिवसाच्या बाळाच्या पोटाला गरम सळीने तब्बल 65 चटके (डागण्या) दिल्या. या अघोरी उपचारामुळे या बाळाची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली आहे. या बाळावर अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सिमोरी येथील फुलवंती राजू धिकार या महिलेचे ते बाळ आहे. जन्मानंतर काही दिवसांनी या बाळाला कुठलातरी आजार झाल्याने अघोरी उपाय म्हणून या 22 दिवसाच्या बाळाला लोखंडी विळा गरम करून एक नाही, दोन नाही तब्बल 65 वेळा चटके देण्यात आल्या. पोटा जागोजागी जळाल्याने झालेल्या जखमांमध्ये इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे या बाळाची प्रकृती



प्रकृती चिंताजनक झाल्याने हलविले

अत्यंत वेदनेमुळे मरणासन्न झालेल्या बाळाला हतर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले, परंतु बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तेथील डॉक्टरांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले, तेथून त्याला सोमवारी रात्री 11 वाजता जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती (डफरीन) येथे रेफर करण्यात आले.

अत्यंत चिंताजनक झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

'फोपसा' वर केल्या जातो हा अघोरी प्रकार

काही कारणाने बाळाचे पोटात फुगले असेल त्याला आदीवासींमध्ये 'फोपसा' म्हटले जाते. या 'फोपसा' वर अघोरी उपचार म्हणून गरम लाल सळी किंवा विळ्याच्या सहाय्याने चटके दिले जाते. यापुर्वी अनेकदा अश्या अघोरी उपचाराच्या घटना उघडकीस आल्या आहे. भुमक्या, पडीयार असलेले व्यक्तीही असे अघोरी उपचार करवित असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

बाळाची प्रकृती चिंताजनक

बाळाला मोठ्याप्रमाणात संसर्ग (इन्फेक्शन) झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याला बरं करण्याकरिता शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.


-डॉ.साळुंखे,

निवासी वैद्यकीय अधिकारी,
जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती.

सिमोरी येथील या बाळाचे वय 22 दिवस आहे. बाळ आजारी असल्यामुळे नातेवाईकांनी सदर बाळाच्या पोटावर चटके दिले आहेत. त्यामुळे बाळाची प्रकृती खालावल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र हतर येथून 108 रुग्ण वाहिकेने महिला व बाळ रुग्णालय अचलपूर येथे संदर्भित केले. बाळाचे प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तेथून पुढील उपचाराकरिता जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथे बाळाला भरती करण्यात आले आहे. बाळावर एनआयसीयूमध्ये उपचार सुरु आहे.

-डॉ.प्रविण पारिसे,

जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती.



दर्यापूर- शहरातील हिंदू मोक्षधाम भूमी बनोसा, बाभळी येथे (दि.26 फेब्रुवारी) महाशिवरात्री दिनानिमित्त संपूर्ण परिसर स्वच्छ करून, दिवे लावून, रोशनाई सजावट करून महादेवाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यासाठी शिवाजी नवदुर्गा मंडळ, बाभळी, मंगलमूर्ती मित्र परिवार सज्ज झाला आहे.

फोटो संकलन - महेश बुंदे

नरहरी झिरवाळ यांचा दौरा

अमरावती - अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे गुरुवारी, दि. 27 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यानुसार, श्री. झिरवाळ यांचे गुरुवारी सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात अन्न व औषध प्रशासन विभाग आणि सकाळी 11 वाजता विशेष सहाय्य विभागाची बैठक घेतील. सकाळी 11.30 वाजता पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चा करतील. दुपारी 12 ते 1.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव राहिल. दुपारी 1.45 वाजता बडनेरा येथील शासकीय आश्रमशाळेस भेट देतील.

तीन अवैध सावकारांच्या घरी धाड



महासागर प्रतिनिधी

अमरावती, (दि. 25) -

सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने अवैध सावकारांसंदर्भात मिळालेल्या तक्रारीवर (दि.25) कारवाई केली आहे. शहरातील आनंद नगर, महाजनपुरा, गडगडेश्वर परिसरात धाड टाकून तीन वेगवेगळ्या पथकाने ही कारवाई केली. सावकार अजय राजू बाबर यांच्या मृत्यूनंतर ही त्यांच्या सावकारी परवान्यावर

अवैधरित्या सावकारी केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या आधारे उपनिबंधक कार्यालयाने पडताळणी करून महाजनपुरा येथील लायसन्सधारक अजय राजू बाबर यांच्या बंद असलेल्या दुकानावर कारवाई केली. गडगडेश्वर परिसरातील एका महिलेवर देखील कारवाई करण्यात आली. तसेच आनंद नगरातील एकावर कारवाई करून 79 कोरे व हस्ताक्षर केलेले विविध बँकेचे धनादेश, शंभर रुपयाचे तीन स्टॅम्प पेपर, तीन दुचाकी वाहनांचे लायसन्स देखील जप्त केले. जप्त केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधितांना चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे. यासह अजय राजू बाबर यांचा सावकारी परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव देखील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

येवदा येथील माजी सरपंच यांचे ग्रा. पं. सदस्य पद ही रद्द

एकाच सरपंचावर दोन

प्रकरणात दोनदा

अपात्रतेची कारवाई

महासागर प्रतिनिधी

दर्यापूर, (दि. 25) -

तालुक्यातील येवदाच्या सरपंच प्रतिभा माकोडे यांच्यावर मागील महिन्यामध्ये विभागीय आयुक्तांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. असे असताना दुसऱ्या प्रकरणात सोमवारी त्यांना पुन्हा सदस्य व सरपंच पदावरून अपात्र करण्यात येत असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी दिला. एका सरपंचावर दोन प्रकरणांत दोनदा अपात्र होण्याची ही कारवाई जिल्ह्यात पहिल्यांदाच झाली असावी. जिल्हाधिकारी यांनी माकोडे यांच्यावर 26 जानेवारीची ग्रामसभा न घेतल्याचा ठपका ठेवला आहे.



येवदा येथील तत्कालिन सरपंच प्रतिभा राजेंद्र माकोडे यांच्या विरोधात जागोसंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे प्रदीप वडतकर यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना जानेवारीमध्ये सरपंच आणि सदस्य पदावरून अपात्र घोषित केले होते. मात्र त्यांनी उच्च न्यायालयातून या आदेशावर तीन आठवड्यांची स्थगिती आणली होती. दरम्यान त्यांनी राज्य शासनाकडे या निकालाविरोधात अपिल दाखल केली. आठ ते दहा दिवसांपुर्वी

26 जानेवारीचा ग्रामसभा न घेतल्याने अपात्रतेची कारवाई

शासन नियमाप्रमाणे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे आणि 2 ऑक्टोबर या चार दिवशी ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे. यातही 26 जानेवारीचा ग्रामसभा ही त्याच दिवशी घेणे क्रमप्राप्त असताना तत्कालिन सरपंच माकोडे यांनी 26 जानेवारी 2024 ची ग्रामसभा ही 30 जानेवारी 2024 ला घेतली आहे. त्यामुळे या प्रकार नियमांचे उल्लंघन असल्याने त्यांना सरपंच व सदस्य पदावरून अपात्र घोषित करण्यात आले.

तीन आवडड्यांची मुदत संपल्याने त्यांचे सरपंच पद खारीज करीत उपसरपंच यांना सरपंचदांचा पदभार सोपविण्यात आला. परंतु सोबतच प्रदीप वडतकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दुसऱ्या प्रकरणात त्यांना अपात्र करण्यात यावे अशी याचिका दाखल केली होती. त्यांचा सोमवारी निर्णय देण्यात आला. आधीच अपात्र असलेल्या सरपंचा प्रतिभा माकोडे यांना पुन्हा सदस्य आणि सरपंच पदाकरिता अपात्र ठरविण्यात आले आहे. एकाच सरपंचावर

दोन प्रकरणात दोनदा अपात्रेची कारवाई असे जिल्ह्यात पहिलेच प्रकरण असाचे अशी चर्चा आहे. परंतु या आदेशाविरोधात माकोडे यांना उच्च न्यायालयाने 19 डिसेंबर 2024 लाच स्थगिती दिली आहे. निकाल लागल्यापासून चार आठवडे जिल्हाधिकारी यांचा आदेश लागू राहणार नाही. असे उच्च न्यायालयाच्या आदेशात नमुद आहे. त्यामुळे आता या निकालाबाबत माकोडे यांची काय भुमिका राहील, याकडे लक्ष लागले आहे.

लवंगाची जोडी अर्पण केल्याने शिवभक्ताच्या मनोकामना होतील पुर्ण

का आहे अशी धारणा ?

महासागर प्रतिनिधी

चिखलदरा, (दि. 25) -

हिंदू धर्मात महाशिवरात्री या सणाला खूप महत्त्व आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री सर्वत्र साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री हा सण बुधवारी, 26 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. भगवान शिव हे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला निराकारातून भौतिक रूपात आले, असे मानलं जातं. या दिवशी भगवान शंकर यांचा माता पार्वतीशी विवाह झाला त्यामुळे या दिवशी मोठ्या संख्येने शिवभक्त उपवास करतात आणि महाशिवरात्रीची पूजा करतात. महाशिवरात्री हा दिवस पूर्णपणे भगवान शंकरला समर्पित केला जातो. या दिवशी



भगवान शिव प्रसन्न होऊन भाविकांना आशीर्वाद देतात, अशी धारणा आहे. म्हणूनच या खास दिवशी लोक उपवास करतात, रुद्राभिषेक करतात आणि शिवमंदिरांना भेट देतात. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवा यासाठी शिवभक्तही विविध प्रकारचे उपाय करत असतात. अशातच काही लोक भगवान शंकराला लवंगाची जोडी अर्पण करतात. असे मानले जाते की भगवान शंकराला लवंग खूप प्रिय आहे. शिवपुराणासह अनेक धार्मिक

पुराणात असे सांगितले आहे लवंगाचे फायदे

शिवलिंगावर लवंगाची जोडी अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात. ज्यांना पैशांची अडचण आहे त्यांनी शिवलिंगाला लवंगाची जोड अर्पण करावी, यामुळे व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि सुख-समृद्धी वाढत जाईल. भगवान शंकराच्या पूजेमध्ये लवंगाचा समावेश केल्याने मानसिक समस्या दूर होतात आणि मन शांत राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, नकारात्मक विचार आणि गोष्टीसुद्धा दूर होण्यास मदत होते. शिवलिंगावर लवंग चढविल्याने व्यक्ती वाईट शर्तीपासून वाचते आणि भगवान शंकराची अपार महिमाही प्राप्त होते. भगवान शंकराची पूजा करताना लवंगाच्या वापरामुळे ग्रह आणि कुंडलीतील दोषही शांत होतात. तसेच, शंकराला लवंग अर्पण केल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी लोकांची धारणा आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, अमरावती

इ-निविदा सुचना क्र. 40 सन 24-25

83 गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. चांदूर बाजार व अचलपूर जि. अमरावती (जलजिवन मिशन अंतर्गत) योजनेच्या वझर येथील 52 Kwp सौर उर्जा प्रकल्पाची 6 वर्षांच्या सर्व समावेशक ऑपरेशन आणि देखभालीसह रचना, पुरवठा करणे, उभारणीकरणे, कार्यान्वितकरणे व चांचणी देणे इ. कामाकरीता शासकीय अनुभव प्राप्त एजन्सीकडून ब-1 प्रपत्रात म.जी.प्रा. कडून कामाची निविदा मागविण्यात येत आहे. या कामाची अंदाजित किंमत रु.18,93,592/- इतकी आहे. सदर निविदेचा सविस्तर तपशील दि. 14/02/2025 पासून www.mahatender.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

निविदा प्रक्रिया कार्यक्रमाच्या सर्व तरखा www.mahatender.gov.in या वेबपोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या ऑनलाईन निविदा सुचनेनुसार राहतील.

दिनांक - 11/02/2025

(विवेक सोळंके)

कार्यकारी अभियंता

वि.मा.का./अम./जाहि./११४३ २०२४-२०२५ म. जि. प्रा. विभाग अमरावती

महाराष्ट्रजीवनप्राधिकरण, जलव्यवस्थापनविभाग, अमरावती.

e-mail ID :- cewm.amravati@mjp.gov.in

Ph. No. 0721-2550538

निविदा सुचना क्र. 68 सन 2024-2025

कामाचे नांव: कार्यकारी अभियंता, मजीप्रा, जलव्यवस्थापन विभाग, अमरावती यांच्या वतीने वातानुकूलीत सेदान / बिगर वातानुकीन सेदान प्रकारचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता / उप विभागीय अभियंता यांचे करिता एकुण 8 गाड्यांच्या निविदा मजीप्रा जलव्यवस्थापन विभाग अमरावती यांचे कडून डी-1 पध्दतीने मागविण्यात येत आहेत. कोरी निविदा मिळण्यासाठी अर्ज करावयाच्या दि. २७/०२/२०२५ ते दि. १५/०३/२०२५ पर्यंत राहिल तसेच निविदा विक्री कालावधी दि. २७/०२/२०२५ ते दि. १५/०३/२०२५ पर्यंत. सिलबंद निविदा सादर करण्याचा दिनांक १८/०३/२०२५

(विवेक सोळंके)

वि.मा.का./अम./जाहि./११४३ २०२४-२०२५ कार्यकारी अभियंता

अमरावती परिमंडलात गत तीन महिन्यात 567 चेक बाऊंस

आता चेक अनादर झाल्यास भरावा लागणार दंड

महासागर प्रतिनिधी अमरावती,(दि.25) - ऑनलाईन वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध असली तरी अद्यापही अमरावती परिमंडळातील काही वीज ग्राहक दरमहा वीजबिलाचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. यामध्ये मात्र दरमहा सुमारे 200 ग्राहकांच्या वीजबिलांचे धनादेश न वठता परत येत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती परिमंडळात नोव्हेंबर, डिसेंबर

आणि जानेवारीमध्ये 567 चेक बाऊंस झालेले आहे. त्यामध्ये अमरावती शहर 156, ग्रामीण 77, अचलपूर 120, मोर्शी 40, यवतमाळ 89, पुसद 31, पांढरकवडा 31 आणि दारव्हा विभागातील 23 धनादेशाचा समावेश आहे.

महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांनी विजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी अमरावती परिमंडळात दरमहा सुमारे 200



धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह 885 रुपयांचा दंड संबंधित ग्राहकाच्या पुढील महिन्याच्या वीज बिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येतो.

अनादरित झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येत आहे.

यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निर्लांबित करण्यात येते. धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खाल्यात पुरेशी रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत असल्याचे आढळून येत आहे.

885 रुपयांसह इतर आकार समाविष्ट

चेक अनादर (बाऊंस) झाल्यास किंवा न वठता परत आल्यास ग्राहकाला प्रत्येक वीजबिलासाठी 750 रुपये बँक प्रशासकीय शुल्क व त्यावरील 18 टक्के जीएसटी कराचे 135 रुपये असे एकूण 885 रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येतात.

रेतीची अवैध वाहतूक करताना ट्रॅक्टरला पकडले

अमरावती - रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला शिरजगाव कसबा पोलिसांनी 23 फेब्रुवारी रोजी शितला माता मंदिराजवळ पकडले. याप्रकरणात पोलिस हवालदार सुनिल खेरेड यांच्या तक्रारीवरून शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यात आरोपी सुरज गंगाराम कुसराम (28, रा. गवारीपुरा, शिरजगाव कसबा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी




घटनास्थळावरून ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती असा एकूण 4 लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाई महसूल विभागामार्फत सुरू आहे.

पैशांसाठी जीवे मारण्याची धमकी

अमरावती - उधारीचे दोन लाख रुपये परत दिल्यानंतरही तगादा लावून एका इसमाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेची तक्रार शेख इफ्फान शेख कादर (40, रा. शेख सोहेल शेख इस्माईल, शेख जाबु शेख साबीर व शेख शब्बीर शेख साबीर (सर्व रा. अब्दुला पार्क, अमरावती) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

सावंगा विठोबा नगरीत चंदन उटी कार्यक्रम

महासागर प्रतिनिधी चांदूर रेल्वे,(दि.24) - तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे गुरुवारी (दि.27) सकाळी 5 वाजता संस्थानचे लहान मंदिरात विधीवत ढाल बसवून मुख्य मंदिरात चैत्र मांडीचा शुभारंभ महाराजांचे गणाने विश्वस्त मंडळ आणि भाविक भक्तांचे उपस्थित होत आहे. दुपारी 4 वाजता संस्थानच्या वतीने अमावस्या



निमित्त 'अखंड जागृती भजन' मांडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बाहेर गावातील अवधूत भजन मंडळांचा सहभाग राहणार असून या करिता संस्थानचे वतीने नियोजन करण्यात आले आहे. संस्थान तर्फे सहभागी अवधूत भजन मंडळाचा सन्मान करण्यात येऊन दैनंदिन चहा, नास्ता आणि भोजन इ.व्यवस्था करण्यात आली आहे. दि.18 फेब्रुवारी 2025 रोजी संस्थानमध्ये संस्थानचे विश्वस्त मंडळाचे सामान्य सभेत गुढीपाडवा यात्रा महोत्सव नियोजनबद्ध साजरा करण्याचे दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात यावी, असे ठरविण्यात आले आहे. तरी सर्व भाविक-भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे वतीने करण्यात आले आहे.

रणजित मनवरे हत्या प्रकरणात आरोपीला आजन्म कारावास

कविठा येथील 2019 ची घटना | अचलपूर सत्र न्यायालयाचा निकाल

महासागर प्रतिनिधी अचलपूर,(दि.25) - कविठा येथे सुमारे साहा वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2019 मध्ये घडलेल्या रणजित मनवरे हत्या प्रकरणातील आरोपी गजानन उर्फ विपिन रामकृष्ण पातोड याला अचलपूर येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश पी. एच. खरवाडे यांनी हा निकाल दिला आहे.



परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कविठा बु. या गावात जिल्हा परिषद शाळेसमोर सहा वर्षांपूर्वी 21 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी 2 वाजता रणजित मनवरे याचा आरोपी गजानन पातोड याच्यासोबत उधारीच्या पैशावरून वाद झाला होता. वादाचे पर्यायसन हाणामारीत झाले. त्यावेळी गजाननने रणजित मनवरेच्या डोक्यावर लोखंडी तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी पोपटराव अबदागिरे

यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपी गजानन पातोड याच्याविरुद्ध अचलपूर अतिरिक्त न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने याप्रकरणात एकूण 18 साक्षीपुरावे तपासले. परिस्थितीजन्म पुरावे, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आणि साक्षीपुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने आरोपी गजानन पातोड याला दोषी ठरविले. त्याला आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

तसेच दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त 2 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील डी. ए. नवले यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात पीएसआय दादाराव डहाके यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

इंदिरानगरात कर्मयोगी गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

महासागर प्रतिनिधी बडनेरा,(दि.25) - बडनेरा जुनीवस्ती येथील इंदिरा नगर परिसरात कर्मयोगी संत वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांची 149 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुरेश श्रीरामपवार होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दलितमित्र उत्तमराव भैसने आणि शिवाजीराव उंबरकर उपस्थित होते.



प्रतिमेचे हारार्पण व पुजन करून वंदन करण्यात आले. त्यानंतर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भक्तिगीताचा भावपूर्ण व उत्साहात सामुहिक गजर करण्यात आला. याप्रसंगी हभप विनायकराव ढोले यांनी सामुहिक

शक्तीचे महत्त्व या विषयावर माहिती दिली. तसेच संत गाडगेबाबा यांचे जीवन म्हणजे चालते बोलते विद्यापीठच होते असे प्रतिपादन केले. गौरव ज्ञानेश्वर वानखडे यांनीही मनोगत व्यक्त केले. उत्तमराव भैसने यांनी

संत गाडगेबाबा यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगाची माहिती दिली. सुरेश श्रीरामपवार यांनी समयोचित विचार व्यक्त करून कर्मयोगी गाडगेबाबा उत्सव समितीचे उत्कृष्ट आयोजनासाठी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम बडनेरकर यांनी तर आभारप्रदर्शन सुरेश वानखडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मंगेश खरवडे, सचिव ज्ञानेश्वर वानखडे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव मोहोड, सहकोषाध्यक्ष शाम बांते, सदिप इंगोले, विष्णु दुरबुडे, नामदेव निकोरे यांनी प्रयत्न केले. इंदिरानगरातील शारदा महिला मंडळाच्या वतीने याप्रसंगी भजनाचा कार्यक्रम झाला. प्रसाद वितरणाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

महाशिवरात्रीला शिवभक्तांची वाट बीकट

अंजनगाव बारी-कोंडेश्वर मार्गाची दुर्दशा ▶ मागणी करुनही दुरुस्ती झालीच नाही

महासागर प्रतिनिधी अंजनगाव बारी,(दि.25) - अंजनगाव बारी - कोंडेश्वर या 3 किलोमीटर मार्गाची प्रचंड दुर्दशा झाली असून महाशिवरात्रीपूर्वी या मार्गाची दुरुस्ती व नुतणीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने महाशिवरात्रीच्या पर्वावर कोंडेश्वर शिवालयात दर्शनासाठी जाणाऱ्या शिवभक्तांची वाट बीकट होणार आहे. परिणामी भाविकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात प्रचंड संताप निर्माण झाला आहे.



दिवसांपासून कोंडेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना अंजनगाव बारी

महाशिवरात्रीपूर्वी या रस्त्याचे नुतणीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र बांधकाम विभागाने अखेरपर्यंत त्याची दखलच घेतली नाही. त्यामुळे अंजनगाव बारी सकलमधील 20 गावांतील यात्रेकरूंना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कोंडेश्वर येथे जाणाऱ्या शिव भक्तांची संख्या सध्या मोठी आहे. अंजनगाव बारी - कोंडेश्वर मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. पण रस्त्याची चाळण झाल्याने या मार्गावरून वाहने चालविताना वाहनचालकांना अक्षरशऱ तारेवरची कसरत करावी लागत आहे. महाशिवरात्रीला तर या मार्गावर

वाहनांची संख्या प्रचंड वाढणार आहे. अशात येथे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्याचे केवळ नुतनीकरणच नाही तर वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता रुंदीकरणही करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. महाशिवरात्री व्यतिरिक्त वर्षभर या मार्गावर वर्दळ असते. त्यानंतरही बांधकाम विभाग रस्त्याच्या दुरुस्तीत दिरंगाई करित असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

धारणी वकिल संघाच्या अध्यक्षपदी अॅड. प्रेमलाल कोगेकर

महासागर प्रतिनिधी धारणी,(दि.25) - धारणी तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. प्रेमलाल कोगेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. अॅड. राजू गोंडाने यांचा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात अॅड. प्रेमलाल कोगेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.



तसेच वकील संघाच्या उपाध्यक्षपदी अॅड. ब्रदर जोश व सचिवपदी अॅड. निलेश चौकसे यांचीही एकमताने निवड झाली. याप्रसंगी वरिष्ठ वकिल अॅड. सुभाष मनवर यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रेमलाल

कोगेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी अॅड. मोहन गंगारळे, सहदेवडु गुप्ता, अॅड. अंकित गुप्ता, अॅड. पंकज ठाकूर, पिंटू ठाकूर, अॅड. कलमेकर, धांडे, आकाश धांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.



'जिकलेले योद्धे' या पुस्तकांच्या मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नडचे प्रकाशन, मासिक 'नवन अक्षर'चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकार आणि पत्रकारिता या विषयांवर कार्यक्रमात चिंतन झाले. मुंबई येथे रंगलेल्या या सोहळ्यात अनेक नामवंत माध्यम तसेच विद्वानांतील पत्रकार उपस्थित होते.



दिवसभर भाविकांची मोठी गर्दी असते. लगतच्या गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड हे शिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेचे आणखी एक मुख्य ठिकाण असून, येथे

सलग तीन ते चार दिवस उत्सव सारा केला जातो. दरम्यान, शिवरात्रीनिमित्त यात्रेकरू आणि भाविकांचे जथे या स्थळांकाडे जाताना दिसून असून, सोबत त्रिशुल आणि नंदीचेही असल्याचेही दृष्टीस पडत आहे.

पूर्वीच्या काळी प्रवासाची साधने नसल्यामुळे बैलगाड्यांनी भाविक प्रवास करायचे, त्यावेळीच बैलांच्या पायातील घुंगरांचा आवाज आता नाहीसा झाला आहे. आता वाहनांचा कर्णकर्कश आवाज करीत भाविक गायमुसुळी आणि अन्य यात्रास्थळी पोहचतात. या यात्रास्थळी पोलीस विभागाकडून चोरबांदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने फोनवर धुसून जीवे मारण्याची धमकी दिली. त्या फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ. फोनमध्ये सदर व्यक्तीने आपल्या सर्व मय जिथे असेल तिथे घरी येऊन बघून म्हणाला. फोनवरील व्यक्ती शिव्या घाल



प्रशांत कोरटकरने फेटाळले आरोप

प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. माझ्या इंडीयन क्रिकेट संघातील खेळाडू असल्यामुळे मला असेल काही गोष्टी सांगण्याची गरज नाही. प्रत्येक खेळाडूला आपली गोष्टी सांगण्याची गरज आहे. त्यासाठी तो तशीच बोलतो. मला माझे काम सांगायचे होते. मला माझा क्रिकेट सांगायचा होता. मला माझा क्रिकेट सांगायचा होता. मला माझा क्रिकेट सांगायचा होता.

संभाजी ब्रिगेडचा इशारा
आम्ही इंडीजत सार्वतंत्र्या पाठीशी आहोतच, परंतु खरा इतिहास समोर आला पाहिजे. सार्वतंत्र्य महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्याला कुणी धमकी देत संसेल, तर त्याला अजिबात सोडणार नाही. दादगिरीच करायची असेल, तर संभाजी ब्रिगेड स्ट्राइलने धडा शिकवला जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता संतोष शिंदे यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
दरम्यान, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, यासंदर्भात त्यांनी कोल्हापूर एसपींना फोन करून सावंत यांना आलेल्या कॉलची चौकशी करण्याचे निर्देश दिलेत.



त्यांचं लक्ष ब्रह्मपुत्रेतल्या दुसऱ्या बेटाकडे मेकाहीकडे लागलंय. तिथल्या सहारा हेक्टर (1500 एकर) जागेवर आता त्यांना जमल उभे करायचं आहे. सत्य हे कल्पनेपेक्षा विलक्षण असं या म्हणीप्रमाणे पायेंग हा हाडामासांचा खराखुरा मनुष्य आहे! फारीस्ये मातीत जन्मलेला आणि जन्मलेला असमल परीस्ये मैन।

तिल कडकेक, मध्यम, मुंबई भारती ग्रंथ संग्रहालय
ल युगात देखील आपल्या साहित्य समेलनाची मागील शंभर वर्षांची
टिकून आहे किंमुना उत्तरोत्तर ती वृद्धिंगत होते आहे याचा तमाम
जाना अभिमान असायलाच वाह. हवी आणि आंध्रच्या माणसाच्या
जाना साहित्य समेलन म्हणजे साराीकरीचा वाटत असल तरी तस
या समेलनाला संपूर्ण देशभरातून असंख्य मराठी वाचक आवर्जून
. शिवाय याच समेलनात दरवर्षी पुस्तकांची खेपेदी लाखोंच्या भरता
साला समेलनक्षेत्रांचे विचार ऐकायला पुस्तकप्रेमी उत्सुक असतात.
समासपीठवक अनेक नवीनदित साहित्यिकांना आपली साहित्य संवाद
आणण्याची एक संधी मिळते. कवी समेलन, विविध विषयावरील
परिसंवाद, वाद विवाद तथा गोष्टीमुळे साहित्य
समेलन म्हणजे तमाम साहित्यकांसाठी एक
अविसंगणीय असं वाचकां उक्तावक असतो.

: संकलन व संयोजन :
रणशेवरे, ९८३३१४६३५६
ranshevre @rediffmail.co

जेजिकच्या खोकरला ग्राम पंचायत
हदीतीला नाल्यावरील स्मरणभूमी
आणि दोरफोडीसाठी जागेत दिपक
मोहोर सार्थक यांनी निवेदन करून
करून जागा बळकल्याचा आरोप
माजी सरपंचासह ग्रामपंचायत
पदाधिकारी आणि ग्रामस्थानी केला
होय, स्मरणभूमीची जागा मोठ्ठी
करावी, अशी मागणी संबंधितांनी
केली असून, महसूल विभागासह
वरिष्ठ अधिकार्यांना निवेदन सादर
करण्यात आले आहे.

खोकरला येथे साक्षात् क्र. ११,
भूमामक प्र. १२१/१/१ मधील
०.५० हेअर जागेचा
स्मरणभूमिसाठी आणि ०.१३ हेअर
जागेचा दोरफोडीसाठी निस्तार हक्क
देण्यात आला आहे. दोन्ही मिळून



०.६२ हेआर जागा असली तरी ती कमी आढळल्याने तपास केला असता, समर्थ नामक व्यावसायिकाने बरीच जागा बळकवल्याचे दिसून आले.

म्हणानभूमी व डोरफोडीला लागून असलेली गट क्र.१२१/१/७ क्षेत्रफळ ०.२४ हे.आर. ही जागा सुमनोहर लॉन (मंगलकार्यालय) चे मालक दिपक मनोहर सुने यांची आहे. त्यांनी केलेले जमने बांधकाम व सुरू असलेले नवीन बांधकाम

समर्थ यांचे नवीन बांधकाम
रित थांबविण्यात यावे व
तिक्रमण केलेली जागा मोकळी
रावी, अशी मागणी करीत
मपंचायत आणि
वकऱ्यांनी जिल्हाधिकारी,
विभागीय अधिकारी, तहसील
दळ अधिकारी यांच्यासह

संबंधित विभागाकडे रीतसर तक्रारी केल्या आहेत. समर्थ यांनी शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण हटविले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संबंधितांनी दिला आहे.

पत्रपत्रिकेद्वारे माजी सरपंच राजू वडे, माजी उपसरपंच रोहीत सावंत, ओमदेव ठवकर, मारोती सावंत, सुरेश घोडे, शेषराव फडणीकर, मनोहर वांडे, सोमेश्वर बाभरे, संदीप गवले, महेश लुटे यांच्यासह पाचवरी उपस्थित होते.



१ फेब्रुवारी रोजी अडकलेला त

शोध मोहीम सुरू झाली. तब्बल २३ दिवसांनी म्हणजे काल २४ फेब्रुवारी रोजी सदर वाघीण पाटणबेरी वनक्षेत्रात आढळल्यांसारखे सायंकाळी ५.३० वाजता डॉट मारून वाघीणीला वेशुद्ध करण्यात आले आणि काढ्या गळ्यात अडकल्यात तारेचा फास काढण्यात आला. जनावरांवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, वनविभागातील तज्ज्ञांनी ही उत्खनन कार्ये वेळी

■ महासागर प्रतिनिधी
मुंबई, दि. २५ :
टीको मालिका 'अपी आमची कलेक्टर' फेम अभिनेते संतोष हणमंत नलावडे यांचे अपघाती निधन झाले आहे. ते ४९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.

संतोष नलावडे हे सातारा
जिल्हाधिकारी कार्यालयात रेकॉर्ड विभागात कार्यरत
होते. ते नादिवे येथे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी
गेली होते. तिथे त्यांचा अपघात झाला होता. त्यांना
गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर सातारा येथील वाडे या गावी
अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या रुपाने एक
मनमिळवू मित्र हरपल्याची भावना टीव्ही इंडस्ट्रीनु-
सारक होत आहे.

संतोष नलावडे यांनी सातात्यात नुकत्याच झालेल्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यश मिळवले होते. त्यांची राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यामुळे ते निवडिले गेले होते. दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात संतोष नलावडे यांचा दुचाक्याला गंभीर इजा झाली. उपचारांदरम्यान निष्ण झाले. संतोष नलावडे यांनी आमची कलेक्टर, शेतकरी नवरा हवा, लाखात एक आमचा दादा, मन झालं बाजीर, कान्हेरबल मंजु, लागीर झालं जी

